

23<sup>rd</sup> June, 2023

### **Department of Corporate Services**

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai-400001

Dear Sir/Madam,

Ref: BSE Security Code 503229

Sub: Newspaper Advertisement-Disclosure under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

With reference to the captioned subject, we enclose the copies of the newspaper advertisements published for giving Public Notice to the shareholders for 110<sup>th</sup> Annual General Meeting of the Company to be held on Wednesday, 2<sup>nd</sup> August, 2023, at 12.00 Noon, through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means (OAVM).

The above information is also made available on the website of the Company at www.simplex-group.com.

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For **Simplex Realty Limited** 

Kinjal P Shah Company Secretary & Compliance Officer

# **FINANCIAL EXPRESS**

MAX FLEX & IMAGING SYSTEMS LTD. (IN LIQUIDATION) CIN: U92112MH2002PLC137690 Registered Office: 102 Prime Plaza, JV Patel compound, Balasaheb

This is in reference to the e-auction notice for sale of assets of Max Flex & Imaging Systems Ltd. published on 24/05/2023. It has been decided to extend the e-auction process timelines by 15 days. Accordingly, the e-auction will be held on 08/07/2023. For more details, kindly send an email on liquidation.maxflex@gmail.com

Madhurkar Marg, Elphiston (West) Mumbai 400 013

SD/-CA Fanendra H Munot

Liquidator In the matter of Max Flex & Imaging Systems Limited

(IP Registration Number: IBBI/IPA-001/IP-P0515/2017-2018/10916) Office Phone No.: 7378559292

Date: 23/06/2023

Place: Mumbai



### NATIONAL FERTILIZERS LIMITED (A Govt. of India Undertaking) A-11, Sec-24, Noida-201301, Distt. G.B. Nagar, U.P. G2 Phone - 0120 2412294, 2412445, Fax: 0120 2412218

e-PROCUREMENT NOTICE

Ref No: NFL/CMO/ABD/WSF/2023-24/02 Date: 23.06.2023 Bids are invited from the prospective bidders for procurement of Wate Soluble Fertilizers for further marketing in various states. For details visit website: https://etenders.gov.in/eprocure/app (e-tendering) & www.nationalfertilizers.com (Homepage). E-Tender No. 2023 NFL 158351\_1. Last date of Bid submission / Opening date of Technical Bid document is - 15.30 Hrs on 04.07.2023 / 15.30 Hrs on 05.07.2023. Any Corrigendum (s) to this tender shall be published only on our websites. General Manager (Marketing)

@NFL Kisan F @nationalfertilizers National Fertilizers Limited



Online E-bids are invited for Providing professional services for operation and maintenance of 19 nos. loaded reach stackers of Capacity of 45 T x 5 high for handling of loaded 20 ft., 22 ft. 40 ft and 45 ft. length of containers at various terminals of CONCOR in Area-I in Group I Group II & Group III in Two Packet tendering system through e-tendering mode.

Tender No.: CON/A-I/TECH/O&M 19 RSTs/2023 Bid Reference 19 Nos. Estimated Cost: Rs 29:37,82,657/- (Including taxes) Tendered Quantity Earnest Money Deposit (EMD)\* As Per clause 3 of Section-II (through online payment gateway to CONCOR Cost of Document\* Rs.1,000/- through online payment gateway to CONCOR Tender Processing Fee (Non-refundable)\* Rs.4,720/- (Inclusive of Taxes) through online payment

Period of Tender Sale (On Line) From 23.06.2023 at 15:00 Hrs. to 14.07.2023 upto 17:00 Hrs. Date & Time of submission of Bid 17.07.2023 at 17:00 Hrs. Date & Time of Opening of Bid 18.07.2023 at 11:00 Hrs. \*Through E-payment For eligibility criteria and other details please log into www.concorindia.com or eprocure.gov.in or

www.tenderwizard.com/CCIL. Bidders are requested to visit the websites regularly. CONCOR eserves the right to reject any or all the tenders without assigning any reasons thereof. For complete details login www.tenderwizard.com/CCIL Group General Manager/Technical/Area-1

## यूनियन बैंक 🕖 Union Bank

Thane Dist, Maharastra - 421302. Ph: 9324930782, Email: ubin0930784@unionbankofindia.bank JEWEL AUCTION NOTICE

he below mentioned Borrower has been issued notices to pay the outstanding amount toward

the facility against gold ornaments availed by him from Union Bank of India, Bhiwandi Temghar (30782) Branch. Since the Borrower has failed to repay the dues under the facility we are constrained to conduct an auction of the pledged gold ornaments on 11.07.2023. Union Bank of India has the authority to withdraw the auction without prior intimation. Further, Unior Bank of India reserves the right to change the Auction date without any prior notice.

Sr. No.	Account Number	100	Borrower Address	Gross Weight (in Grams)				
01			Tadali Rup Tadali, Shiv Sena Office, Kamtghar, Bhiwandi, Thane Dist,					
		Utam	Maharastra - 421302.					
Auction will be held at 3.00 P. M. on 11th July 2023. For further information, the buyers can								

**Date**: 21.06.2023 Place: Bhiwandi, Mumba Authorised Officer, Union Bank of India

SIMPLEX

### SIMPLEX REALTY LIMITED CIN: L17110MH1912PLC000351

Registered Office: 30, Keshavrao Khadye Marg, Sant Gadge Maharai Chowk, Mumbai-400 011 Telephone: 022 23082951

Website: www. simplex-group.com | Email: company-secretary@simplex-group.com

### PUBLIC NOTICE- 110™ ANNUAL GENERAL MEETING OF SIMPLEX REALTY LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC"//OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM")

- Notice is hereby given that 110th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Wednesday, the 2rd August, 2023, at 12:00 Noon through Video Conferencing (VC). Other Audio-Visual Means (OAVM), in compliance with the General Circular Nos. 14/2020, 17. 2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 02/2022 and, 10/2022 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and Circular No. frSEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 issued by Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the
- In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM alongwith the Annual Report for the Financial Year 2022-2023 will be sent to all the Members whose email addresses are registered / available with the Company/ Depository Participants (DPs). Members holding shares in dematerialised mode, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their Depository Participants. Members holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Transfer Agent (RTA), Purva Sharegistry (India) Private Limited, 9 Shiv Shakti Industrial Estate, J R Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai - 400 011, Telephone: 022- 49614132/ 022- 31998810; Email:support@purvashare.com ; Website: https://
- The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the Company's website i.e. www.simplex-group.com, website of the stock exchange (BSE) at www.bseindia.com and on the NSDL's website at http://www.evoting.nsdl.com
- Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.
- The Company is pleased to provide remote e-voting facility of NSDL before as well as during the AGM to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Detailed procedure of such remote e-voting will be provided in the Notice.
- Members who have not updated their bank account details for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means may follow the below

Physical Holdings | Send the following documents in original to the Registrar and Transfer Agent r the Company, Purva Sharegistry (India) Private Limited latest by Tuesday 25" July, 2023:

- Form ISR-1 along with the supporting documents. The said form is available on the website of the Company at www.simplex-group.com under the 'Investor Relations' section original cancelled cheque bearing the name of the Member or first holder.
- in case shares are held jointly. In case name of the holder is not available on the cheque, kindly submit the following documents:-
- cancelled cheque in original. bank attested legible copy of the first page of the Bank Passbook / Bank
- Statement bearing the names of the account holders, address, same bank account number and type as on the cheque leaf and the full address of the
- self-attested photocopy of the PAN Card of all the holders; and self-attested photocopy of any document (such as Aadhaar Card, Driving
- License, Election Identity Card, Passport) in support of the address of the first holder as registered with the Company. Members holding shares in demat form are requested to update their Electronic
- Demat Holdings Bank Mandate with their respective DPs.

In case of non-availability of the bank details of any member, the Company shall despatch the dividend warrant/ demand draft to such Members.

Dividend income is taxable in the hands of the Members and the Company is required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to the Members at rates prescribed in the Income TaxAct, 1961 (the 'IT Act'). In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and /or update their Residential Status, PAN and Category as per the IT Act with their DPs or in case shares are held in physical form with the Company/RTA by submitting a written request duly signed by the first named member along with self-attested copies of the above documents on or before Tuesday, 25" July, 2023. The detailed process of the same is available on the website of the Company at www.simplex-group.com under the Investor Relations section.

 The Notice of 110<sup>th</sup> AGM will be sent to the members in accordance with the applicable laws on their email addresses shortly.

For Simplex Realty Limited

Kinjal P Shah Mumbai, 22<sup>rd</sup> June, 2023 Company Secretary



Dindoshi Branch: Shop No. 38-39, Rajnigandha Shopping Centre,

Gokuldham, Dindoshi, Goregaon (E), Mumbai-400 063, Maharashtra. ·Email: DINDOSHI@indianbank.co.in ·Tel. No.: (022) 8243 1502 / 3 DEMAND NOTICE

ANNEXURE II

Notice under Sec. 13 (2) of The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002

1. Mr. Arun Vijay Mishra & Mr. Varun Mishra (BORROWER & CO-BORROWER)

\*Add.-1: Flat No. 1505, 15th Floor, D Wing, Hubtown Greenwoods, Vartak Nagar, Thane West-400 606, Maharashtra; \* Add.-2: Room No. 2, Kalpanath Mishra CHL. Bhanjiwadi E Ex Highway Road, Naupada, Thane West-400 602, Maharashtra.

Sub: Loan account/s 7085417561 & 7085799819 with Indian Bank Dindoshi branch You committed default in repayment of loans to the tune of ₹ 69.29.096/- as on 15.06.2023 with

further interest at the agreed rate from 15.06.2023 till date of repayment. The Bank issued notice under the Act on calling upon you to repay the outstanding amount of ₹ 69,29,096/- as on 15.06.2023 The notice was sent to you by \*Regd. post / \*Courier / \*Speed Post / has been returned unserved. You are called upon to pay ₹ 69,29,096/- together with interest from 15.06.2023 till date of

payment within 60 days from the date of this notice failing which Bank will be constrained to exercise its rights of enforcement of security interest as against the secured assets given in the schedule hereunder. This Notice is without prejudice to any other right remedy available to the \*\*\*\* This Notice is without prejudice to any other remedy available to the Bank including its right to proceed with the proceedings presently pending before DRT / RO of DRT / DRAT / Court

and proceed with the execution of order / decree obtained / to be obtained. (\*\*\*\*Delete if not SCHEDULE: The specific details of the assets in which security interest is created are enumerated hereunder:

Mortgaged Assets :- Flat No. 1505, 15th Floor, D Wing, Hubtown Greenwoods, Vartak Nagar, Thane (W)-400 606, Maharashtra.

Date: 21.06.2023 Authorised Officer, For Indian Bank Place: Mumbai

## INDOSTAR CAPITAL FINANCE LIMITED

Address: - Unit No. 505, 5th Floor, Wing 2/E, Corporate Avenue, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India

POSSESSION NOTICE Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002

Whereas the authorized officer of Indostar Capital Finance Ltd under the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 Issued a Demand Notice dated 03/03/2023calling upon the Borrower, of 1) MERCHANT REAL ESTATE PVT.LTD 2) Mr. AFZAL AHMED BIRYA 3)Mrs. SOFIA AFZAL BIRYA4)MR. JAVAD M AFZAL BIRYA to repay an amount nentioned in the notice being to Rs 16044317/- (Rupees One Crores Sixty Lakhs Forty-Four Thousand Three Hundred Seventeen) Only) (for LSMUM03418-190003215) & 28,84,533/-(Rupees Twenty-Eight Lakhs Eighty Four Thousand Five Hundred and Thirty Three) + Interest @ 12.75%& 12% p.a. From 18/02/2023 and with future Interest + Statutory Expenditure + Legal Expenses + Incidental charges within 60 days from the date of publication of the notice on 10/03/2023.

The Borrower, the Co-Borrowers having failed to repay the amount in full, notice is hereby given to the borrower, Co borrower, Guaranto and the public in general that, the Authorized Officer has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Ordinance read with rule 8 of the said rules.

The Borrower, the Co-Borrowers in particular the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of immovable property, for an amountbeing Rs 16044317/- (Rupees One Crores Sixty Lakhs Forty-Four Thousand Three Hundred Seventeen Only) (for LSMUM03418-190003215) & 28,84,533/-(Rupees Twenty-Eight Lakhs Eighty Four Thousand Five Hundred and Thirty Three (for LSMUM13921-220005603) as of 18/02/2023 and interest thereon @ 12.75% p.a.& 12% + Statutory Expenditure + Legal expenses + Incidental charges.

SCHEDULE OF THE PROPERTY: All the place and parcel at the property mention below PROPERTY-ENTIRE 2ND FLOOR, BIRYA HOUSE, 265, BAZAR GATE, STREET FORT, MUMBAI-400001. Possession Date: 17-06-2023

Date: 23.06.2023. Sd/- Basil Martyres (Authorised Officer) Place: MUMBAI. M/s. IndoStar Capital Finance Limited



# BENGALURU CO-OP. MILK UNION LTD., [BENGALURU DAIRY]

Dr. M.H. Marigowda Road, Bengaluru-560029 E-mail Address bamulpurchase@gmail.com

Website: www.bamulnandini.coop Phone: 080-26096248 IFT No. BAMUL/PUR/09/1763/T-294/2023-24 Date: 14.06.2023

TERM TECHNICAL CUM COMMERCIAL TENDER THROUGH THE KARNATAKA PUBLIC PROCUREMENT PORTAL 2.0

Bengaluru Co-op Milk Union Ltd., (BAMUL) Bengaluru, invites e-tender through e-Procurement Portal from the interested and eligible Manufacturers/Contractor/Dealer

SI	Particulars Qty E			Tender No			
01	Supply of Primary Flow Wrap packing material For 01 Kg Shredded Mozzarella cheese to Kanakapura Dairy	3000 Kgs	9.00	KMF/2023- 24/IND0087			
02	Supply of SMF Batteries to Bengaluru Dairy on "buy back basis" Make: Exide Power Safe/ Amara raja Quanta/ MicrotexAquira						
	a) 65Ah, 12V SMF Batteries	60 Nos	3.66				
	b) 100Ah, 12V SMF Batteries	60 Nos	5.58				
03	Supply of Vacuum Evaporated iodized Salt to Kanakapura Dairy for the period of one year	1,00,000 Kgs	16.00	KMF/2023- 24/IND0089			
04	Supply of Calcium Chloride Dihydrate (Food grade) to Kanakapura Dairy	4,000 Kgs	5.90	KMF/2023- 24/IND0072			
05	Supply of Liquid Masala blend for Butter Milk to Bangalore dairy for the period of one year on staggered basis	500 Kgs	9.45	KMF/2023- 24/IND0075			
06	Supply of Top and Bottom web film Roll for paneer thermoform pack on Staggered supply basis to Main Dairy						
	a)Top Web film Roll for 200g Paneer Thermoform Pack	3000 Kg's	11.49				
	b) Top Web film Roll for 1Kg Paneer Thermoform Pack	2000 Kg's	7.66				
	c) Bottom Web film Roll for 200g Paneer Thermoform Pack	6000 Kg's	22.80				
	d) Bottom Web film Roll for 500g & 1Kg Paneer Thermoform Pack 9000 Kg's 34.20						
07	Supply of 5 ply Corrugated Boxes for packing Retail 100g/200g SB/USB Butter Packet or Staggered supply basis to Main Dairy						
	a) 5 ply Corrugated Boxes for packing 100g Salted Retail Butter Packet-15kg capacity	13,000 Nos	4.29				
	b)5 ply Corrugated Boxes for packing 200g Un Salted Retail Butter	12 000 Non	2.72				

	a)Top Web film Roll for 200g Paneer Thermoform Pack	3000 Kg's	11.49					
	b) Top Web film Roll for 1Kg Paneer Thermoform Pack	2000 Kg's	7.66					
	c) Bottom Web film Roll for 200g Paneer Thermoform Pack	6000 Kg's	22.80					
	d) Bottom Web film Roll for 500g & 1Kg Paneer Thermoform Pack	9000 Kg's	34.20					
07	Supply of 5 ply Corrugated Boxes for packing Retail 100g/200g SB/USB Butter Packet on Staggered supply basis to Main Dairy							
	a) 5 ply Corrugated Boxes for packing 100g Salted Retail Butter Packet-15kg capacity 13,000 Nos 4.29							
	b)5 ply Corrugated Boxes for packing 200g Un Salted Retail Butter Packet-15kg capacity 12,000 Nos 3.72							
80	Supply of 3 ply Corrugated Boxes for packing Peda/Mysorepak(Multilayer without cap) on Staggered supply basis to Main Dairy							
	a) 3 ply Corrugated Boxes for packing 100g Peda - Capacity 5kg	11,000 Nos	3.25					
	b) 3 ply Corrugated Boxes for packing 100g Mysorepak-Capacity 5kg	2000 Nos	0.59	59				
	c) 3 ply Corrugated Boxes for packing 250g Peda - Capacity 10 kg	25,000 Nos	9.07	7				
	d) 3 ply Corrugated Boxes for packing 250g Mysorepak-Capacity10 kg 10,000 Nos 3.42							
09	Design, Supply, Installation and commission of New 1000kg capacity Passenger Cum material lift in the place of existing manually operated OTIS make lift under "buy back" scheme at mega dairy (Bengaluru	01 Set	25.00	KMF/2023- 24/IND0080				

	ayo pri con agains benes to passing roog myos opan capacity ong	20001100	0.00	40
	c) 3 ply Corrugated Boxes for packing 250g Peda - Capacity 10 kg	25,000 Nos	9.07	
	d) 3 ply Corrugated Boxes for packing 250g Mysorepak-Capacity10 kg	10,000 Nos	3.42	
09	Design, Supply, Installation and commission of New 1000kg capacity Passenger Cum material lift in the place of existing manually operated OTIS make lift under "buy back" scheme at mega dairy (Bengaluru dairy) on Turnkey key basis	01 Set	25.00	KMF/2023- 24/IND0080
10	Supply of Flexi Pack Printed 5 Layered film (UHT Film) to Kanakapura Dairy	74,500 Kgs	245.85	KMF/2023- 24/IND0082
11	Primary flow wrap for 1KG Diced/ Mozzarella Cheese packing material to Kanakapura Dairy	30,000 Kgs	107.40	KMF/2023- 24/IND0083
12	PP/PET Strapping Clips Metalic (2 kg Packing)	2.46.000 Vaa	102 E1	KMF/2023-

	Advertising Materials for one y	ear		
12	PP/PET Strapping Clips Metalic (2 kg Packing)	2,16,000 Kgs	183.51	KMF/2023- 24/IND0084
11	Primary flow wrap for 1KG Diced/ Mozzarella Cheese packing material to Kanakapura Dairy	30,000 Kgs	107.40	KMF/2023- 24/IND0083
	Dairy	74,500 Ngs	240.00	24/IND0082

10,000 sft

	14	Wall Painting for BAMUL marketing area		5,00,000 sft	40.00	KMF/2023- 24/IND0090	
I	1	Access to E-tender Documents	16.06.2023 to 15.07.2023 till 02.00 PM				
I	2	Pre-Bid Meeting / Tender clarification date & time	26.06.2023 till 11.00 AM				
I	3	Last date for submission of tender/ quoting	15.07.2023 till 02.00 PM				
I	4	Date & time for opening Technical Tender	17.07.202	3 at 02.35 PM			
I	5	Date & time for opening Commercial Tender	20.07.2023 at 11.30 AM				
-			F-100 - 100				

The Tenderers shall submit separate tender for the above. Tenderers are advised to note the qualification criteria specified in Section VII to qualify for award of the contract.

6 Place of opening of Technical and Commercial Tender BAMUL (Bengaluru Dairy) Board Room

The Earnest money deposit (E.M.D.) valid for 45 days beyond the validity of the tender i.e. total for 135 days, Tender processing Fee, modes of e-payment, tender document details and Other details are mentioned in https://kppp.karnataka.gov.inand also contact Help line No: 8046010000/8068948777

> Sd/- Managing Director Tender Inviting Authority, Bamul



## INDOSTAR CAPITAL FINANCE LIMITED

Address: - Unit No. 505, 5th Floor, Wing 2/E, Corporate Avenue, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India

### POSSESSION NOTICE Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 Whereas the authorized officer of Indostar Capital Finance Ltd under the securitization and Reconstruction of Financial Assets and

Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 Issued a Demand Notice dated 03/03/2023calling upon the Borrower, of 1) SUMAN ROADWAYS CORPORATION PVT.LTD2) Mr. SATISH ISHWARSINGH CHOUDHARY3)MR. ISHWARSINGH CHOUDHARY to repay an amount mentioned in the notice being to Rs 19829731/- (Rupees One Crores Ninety-Eight Lakhs Twenty-Nine Thousand Seven Hundred Thirty-One Only) (forLSMUM03418-190002782)&1371852/-(Rupees Thirteen Lakhs Seventy-One Thousand Eight Hundred Fifty-Two Only) (for LSMUM06121-220005584) + Interest @ 11.50% & 12.50% p.a. From 20/02/2023&18/02/2023 with future Interest + Statutory Expenditure + Legal Expenses + Incidental charges within 60 days from the date of publication of the notice on

The Borrower, the Co-Borrowers having failed to repay the amount in full, notice is hereby given to the borrower, Co borrower, Guarantor and the public in general that, the Authorized Officer has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Ordinance read with rule 8 of the said rules. The Borrower, the Co-Borrowers in particular the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with

the property will be subject to the charge of immovable property, for an amountbeing Rs 19829731/- (Rupees One Crores Ninety-Eight Lakhs Twenty-Nine Thousand Seven Hundred Thirty-One Only) (for LSMUM03418-190002782) &1371852/-(Rupees Thirteen Lakhs Seventy-One Thousand Eight Hundred Fifty-Two Only) (for LSMUM06121-220005584) as of 20/02/2023&18/02/2023 and interest thereon @ 11.50% p.a.& 12.50% + Statutory Expenditure + Legal expenses + Incidental charges SCHEDULE OF THE PROPERTY: All the place and parcel at the property mention below PROPERTY: OFFICE NO-608, 6TH

FLOOR, CONCORDE CO-OP SOCIETY, PLOT NO-66A, SECTOR 11, CBD, BELAPUR, NAVI MUMBAI, MAHARASHTRA-400614 Possession Date: 17-06-2023

Date: 23.06.2023. Place: NAVI MUMBAI Sd/- Basil Martyres(Authorised Officer) M/s. IndoStar Capital Finance Limited



### INDOSTAR CAPITAL FINANCE LIMITED

Address: - Unit No. 505, 5th Floor, Wing 2/E, Corporate Avenue, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India

POSSESSION NOTICE Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002

Whereas the authorized officer of Indostar Capital Finance Ltd under the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 Issued a Demand Notice dated 28-03-2023 calling upon the Borrower, of 1) JANATA TIMBER MART, 2) Mr. AJAY ANANTRAI UPADHYAY, 3) MRS. MANASI AJAY UPADHYAY to repay an amount mentioned in the notice being to Rs. 42,34,514/- (Rupees Forty-Two Lakhs Thirty-Four Thousand Five Hundred Fourteen Only) & Rs. 6,59,229- (Rupees Six Lakh Fifty-Nine Thousand Two Hundred Twenty-Nine) (for LSMUM05119-200003504 & LSMUM13920-210004537) + Interest @ 12.50% & 14% p.a. From 20/03/2023 and with future Interest + Statutory Expenditure + Legal Expenses + Incidental charges within 60 days from the date of publication of the notice on 04/04/2023.

The Borrower, the Co-Borrowers having failed to repay the amount in full, notice is hereby given to the borrower, Co borrower, Guarantor and the public in general that, the Authorized Officer has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Ordinance read with rule 8 of the said rules.

The Borrower, the Co-Borrowersin particular the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of immovable property, for an amount Rs. Being Rs.42,34,514/- (Rupees Forty-Two Lakhs Thirty-Four Thousand Five Hundred Fourteen Only) & Rs. 6,59,229- (Rupees Six Lakh Fifty-Nine Thousand Two Hundred Twenty-Nine) (for LSMUM05119-200003504 & LSMUM13920-210004537) + Interest @ 12.50% & 14% p.a. From 20/03/2023 and with future Interest + Statutory Expenditure + Legal Expenses + Incidental charges.

SCHEDULE OF THE PROPERTY: All the place and parcel at the property mention below Property- FLAT NO. 706, 7TH FLOOR, E WING, MAYUR KUNJ, CHS LTD. KOLIWALI ROAD, KALYAN WEST (THANE), 421301. Possession Date: 17-06-2023

Date: 23.06.2023. Place: KALYAN.

Sd/- Basil Martyres (Authorised Officer) M/s. IndoStar Capital Finance Limited

# TECH mahindra TECH MAHINDRA LIMITED

CIN: L64200MH1986PLC041370

Registerd Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai - 400 001. Tel: + 91 20 6601 8100 Website: www.techmahindra.com
 Email: investor.relations@techmahindra.com

## NOTICE OF 36"ANNUAL GENERAL MEETING TO THE SHAREHOLDERS

Notice is hereby given that the Thirty Sixth Annual General Meeting ("AGM") of the Members of Tech Mahindra Limited (the "Company") will be held on Thursday, July 27, 2023 at 3.30 p.m. IST through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") read together with earlier Circulars issued by MCA in this regard (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") read together with earlier Circulars issued by SEBI in this regard (collectively referred to as "SEBI Circulars"), to transact the business, as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM.

The Notice of the AGM along with the Integrated Annual Report 2022-23 is being sent by electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/Depositories. Notice of the AGM and Integrated Annual Report 2022-23 will also be made available on the Company website https://www.techmahindra.com/enin/investors/ and on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com respectively. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Members of the Company who have not registered their e-mail address with the

Company/Depository, may follow below instructions for obtaining login details for e-voting: In case shares are held Please provide Folio No., Name of shareholder, scanned in physical mode copy of the share certificate (front and back), PAN (selfattested scanned copy of PAN card), AADHAAR (selfattested scanned copy of Aadhaar Card) by email to Link Intime India Private Limited (RTA) at pune@linkintime.co.in Please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit In case shares are held beneficiary ID). Name, client master or copy of Consolidated in demat mode Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of Aadhaar Card) by email to Link Intime India Private Limited (RTA) at pune@linkintime.co.in

Alternatively, member may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password.

The remote e-voting period commences on Monday, July 24, 2023 (9.00 a.m. IST) and ends on Wednesday, July 26, 2023 (5.00 p.m. IST). During this period, Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Those Members, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through remote e-voting system during the AGM.

To receive dividend in a timely manner, Members holding shares in Physical Form who have not updated their bank mandate for receiving dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means can register their Electronic Bank Mandate to receive dividends directly may visit and update the details at https://linkintime.co.in/EmailReg/EmailRegister.html along with required supporting documents by Saturday, July 15, 2023 (upto 6.00 p.m. IST) along with scan copy of following details/ documents

- A signed request letter mentioning your name (as recorded on the share certificate). folio number, complete address, scanned copy of the share certificate (front and back), along with:
  - Name and Branch of Bank and Type of Account Bank account Number allotted by your Bank after implementing Core Banking
  - 11 digits IFSC Code Number
  - 9 digit MICR Code Number 5. Self-attested scan copy of cancelled cheque bearing the name of the Member

contact: pune@linkintime.co.in

- or First Holder Self-attested scan copy of PAN, AADHAAR Card
- For gueries related to updation of e-mail Id and bank account details Members may

Members holding shares in Demat form, please update your Electronic Bank Mandate through Depository Participants. Members are requested to visit https://linkintime.co.in/website/GoGreen /2023/Update/Tech Mahindra Limited/Dividend Instructions Final Dividend 2022-

23.pdf for details and formats of declarations on Taxation on dividend to be distributed

by the company, if approved in the AGM. In the event the Company is unable to pay dividend to any shareholder by electronic mode, due to non-registration of the bank account the Company shall dispatch the dividend warrant / cheque to such shareholders at their registered address available with the RTA of the Company or Depositories.

For Tech Mahindra Limited

Anil Khatri Date: 22 June, 2023 Company Secretary

financialexp.epapr.in

13 Sun Board with Vinyl Sticker



Indian Bank



Place: Mumbai

KMF/2023-

24/IND0085

8.8

CHANGE OF NAME

Ms. Aarna Saigal R/o Flat No

101, Plot No. 150, Sita Niwas

CHSL, 14th Road, Chembur

Mumbai - 400 071, have changed

my name to Ms. Arrnaa Saigal

# योगाद्वारे मन आणि शरीर सुदृढ ठेवा : कपिल पाटील

ठाणे, दि.२२ : योग हा मन आणि शरीर सुदृढ करण्याचा आहे. आजच्या धकाधकीच्या योगाच्या माध्यमातून आपले आरोग्य सुदृढ ठेवावे, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज कल्याण येथे केले. आंतरराष्ट्रीय योग उपस्थितांकडून दिनानिमित्त केंद्रीय पंचायती राज मंत्रालय आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने कल्याणमधील मैदानात केंद्रीय पंचायती कपिल राज्यमंत्री

पाटील यांच्या हरूते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. माजी आमदार नरेंद्र पवार, ठाणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी

जिंदल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प छायादेवी सिसोदे, उप मुख्य अधिकारी कार्यकारी अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, इतर सर्व विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

श्री. यावेळी जिंदल श्री. पाटील,

पुरेसा पाऊस

पडल्याशिवाय

पेरणी करण्याची

घाई करू नका -

अशोक शिनगारे

समुद्रात कमी दाबाचा

पट्टा निर्माण झाल्यामुळे

तसेच एल निनो परिणाम,

मौसमी पाउञ्स सुरू

झाला नाही. त्यामुळे ठाणे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी

आताच पेरणीची घाई करू

आहे. किमान १०० मिमी

पाउञ्स झाल्यावरच पेरणी

करावी. असे आवाहन

आहे. हवामान खात्याने

मान्सूनचा पाउञ्स सुरू

झाला नाही. लवकरच

जिल्ह्यात सक्रिय होण्याची

पाऊस नसल्याने पेरण्या

केल्यास ते बियाणे वाया

जायाची भिती आहे. तसेच

भात पिक उगविण्याची

शक्यता कमी आहे.

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस

पडेपर्यंत पेरणी करण्याची

घाई करू नये, असे

आवाहन जिल्हाधिकारी

शिनगारे यांनी केले आहे.

१०११३

भातपिका खालील क्षेत्र

आहे. त्याचप्रमाणे नाचणी

अनुक्रमे

हेक्टर व १,००५ हेक्टर

राज्यात व जिल्ह्यात

पावसाला पाहिजे तशी

सुरुवात झाली नाही.

जून महिन्याची पावसाची

सरासरी ४६१.९० मि.मी.

हेक्टर

आहे.

ठाणे जिल्ह्यात खरीप

सर्वसाधारण

हेक्टर

एवदे

3,80\$

मुंबई, २२ जून, २०२३

या वर्षी

पिकाखालील

त्यापैकी

जिल्ह्यातील

शक्यता आहे.

राज्यात व

जिल्हाधिकारी

वेळोवेळी

जिल्ह्यात

मान्सून

त्यामुळे

हंगामाचे

क्षेत्र

एवढे

99,000

व वरी

एवढे आहे.

एवढी आहे.

क्षेत्र

शिनगारे यांनी

पूर्वसूचनेअनुसार

अन्यथा बियाणे

जाण्याची भिती

अशोक

दिलेल्या

अद्याप

केले

नये,

वाया

बिपरजॉय चक्रीवादळा

ठाणे,दि.२२ : अरबी

मुळे राज्यात अद्याप

उपस्थितांनी योग प्रात्यक्षिके केली. विविध शाळांचे विद्यार्थीही झाले होते. मोठ्या संख्येने शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी योग प्रात्यक्षिकेमध्ये झाले होते. डॉ. संध्या यांनी प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी विविध संस्थानी देखिल सहभाग नोंदविला. शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वरचित कविता 'क क या पुरन्तकाचे

प्रकाशन झाले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देऊन केंद्रीय राज्यमंत्री श्री कपिल पाटील म्हणाले की, आज वर्षातील सगळ्यात मोठा दिवस आहे. या मोठ्या दिवसा प्रमाणेच योगाच्या माध्यमातून आपले जीवन सुद्धा मोठे करावे. पाच हजार वर्षापासून योग हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. योगाला आंतरराष्ट्रीय पातळीवर खऱ्या मोठ्या प्रमाणात ओळख देण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे

## HINDUSTAN UNILEVER LIMITED

Unilever House, B. D. SawantMarg, Chakala, Andheri (East) Mumbai, Maharashtra, 400099

The following share certificates of the Company have been reported lost/misplaced and the holders of the said share certificates have requested the Company for issue of Duplicate Share Certificates.

Notice is hereby given that the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the below mentioned persons unless a valid objection is received by the Company within 15 days from the date of publication of this notice.

SL NO	FOLIO- NO	CERT. NO	NO.OF EQUITY SHARES	DISTINCTIVE No. From	DISTINCTIVE TO	NAME OF THE SHAREHOLDER
1	HLL2943115	5266774	200	1152623261	1152623460	SHASHIKALA DAMODARLAL RAVAL Damodarlal Premshankar Raval (deceased) (shares transferred to IEPF)
2	HLL1920886	5102602	540	91825381	91825920	SHASHIKALA DAMODARLAL RAVAL DAMODARLAL PREMSHANKAR RAVAL (deceased) (shares transferred to IEPF)

Any person(s) having objections to the issue of the duplicate share certificates should lodge his/her/their objection with al supporting documents with the Company at its Registered Office within 15 days from the appearance of this notice failing which the Company will proceed to issue Duplicate Share Certificate(s) to the persons mentioned above and thereafter no objection to the issue of duplicate share Certificates will be entertained from any person(s).

Date: 21/06/2023

NAME OF THE SUCCESSORS 1. Purnimaben Hemendrakumar Yagnik

2. Gopalbhai Damodarlal Raval 3. Jignaben Hemendrabhai Dave

## नमुना क्र.आयएनसी-२५ए

पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतरणासाठी वत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी कायदा २०१३ च्या लागू अन्य तरतुदी सहवाचिता कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१ नुसार आणि

**श्रीनिका इन्फ्रा लिमिटेड** (सीआयएन: यु४५२००एमएच१९३२पीएलसी००१८५०) यांचे नोंदणीकृत कार्यालयः इंडस्ट्री हाऊस, १५९, चर्चगेट रिक्लेमेशन, मुंबई-४०००२०. ..अर्जदार/कंपनी

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ सहवाचिता कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१ अन्वये पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासाठी अर्ज

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **बुधवार, ०७ जून, २०२३** रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ महवाचिता त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिती/बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत संबंधित क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनी श्रीनिका इन्फ्रा लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय: इंडस्ट्री हाऊस, १५९, चर्चगेट रिक्लेमेशन, मुंबई-४०००२० येथे नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

च्या वतीने व करिता श्रीनिका इन्फ्रा लिमिटेडकरिता सही / अरुण कुमार सिंघी

चर्चगेट रि<u>क्लेमेश</u>न, मुंबई-४०००२०.

डीआयएन:00३0९२०७ नोंदणीकृत कार्यालय: इंडस्ट्री हाऊस, १५९,

SIMPLEX

ठिकाण: मुंबई दिनांक: २३.0६.२0२३

## सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालयः** ३०, केशवराव खाड्ये मार्ग, संत गाडगे महाराज चौक जेकब सर्कल, मुंबई-४०००११. **दुर**.:९१ २२ २३०८२९५१, **सीआयएन**: एल१७११०एमएच१९१२पीएलसी०००३५ वेबसाईट:www.simplex-group.com, ई-मेल:company-secretary@simplex-group.com

व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेडच्या ११०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची १९०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २ ऑगस्ट २०२३ रोजी दु.१२.००वा. सदर सूचनेत नमुद्रप्रमाणे सर्वसाधारण व विशेष विषयावर विमर्थ करण्याकरिता सहका मंत्रालय (एमसीए), भारत शासन व मारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) यांच्याद्वारे वितरीत परिपत्रके आणि अन इतर लागू कायदे आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/८ दि.१२ मे, २०२०, परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे, २०२

आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी–२/पी/सीआयआर/२०२३/४ दि.५ जानेवारी, २०२३ नुसा

व्हिडीओ कॉन्फरर्न्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे वरील परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालाच्या विद्यु प्रती ज्या भागधारकांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना पाठविण्यात आले आहेत डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागदारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांव त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदार मार्फत आवश्यक डिपॉझिटरीकडे नोंद्र करावेत. वास्तविक स्वरुपात भागधार असणाऱ्या भागधारकांनी त्यांचे ई–मेल व मोबाईल क्रमांक कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी, **पुव** ो**अरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड,** ९, शिवशक्ती इंडस्ट्रीयल इस्टेट, जे.आर. बोरिचा मार्ग, लोअर परळ (पुर्व) मुंबई–४०००११, दुर::०२२–४९६१४१३२/०२२–३१९९८८१०, ई–मेल: support@purvashare.com वेबसाई www.purvashare.com वर सादर करावेत.

एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.simplex-group.com</u> वेबसाईटवर, स्टॉक एक्सचेंजर (बीएसई) <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर आणि एनएसडीएलच्या <u>http://www.evoting.nsdl.con</u> वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे.

सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल. याचे तपशील सभेच्या सूचनेत कंपनीकड् गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल. रिमोट ई-वोटिंग सविधा देण्यासाठी एनएसडीएलची सेवा एजीएम दरम्यान सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमुद स

ठरावांवर मत देण्यासाठी उपलब्ध असेल. रिमोट ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया सूचनेत नमुद आहे.

ज्या सदस्यांनी विद्युत स्वरुपाने समाशोधन सेवेमार्फत त्यांचे बँक खात्यात थेट लाभांश स्विकारण्याठी बँक खार तपशील अद्यायावत केले नाहीत त्यांनी खालील प्रक्रियेचे पालन करावे.

मंगळवार, २५ जुलै, २०२३ पर्यंत कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी पूर्वा शेअरजिस्तु (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडकडे मूळ स्वरुपात खालील दस्तावेज पाठवावेत . अ. आवश्यक दस्तावेजांसह नमुना आयएसआर–१. सदर नमुना कंपनीच्या www.simple) group.com वेबसाईटवर गुंतवणूकदार संपर्क विभागात उपलब्ध आहे. सदस्य किंवा प्रथम धारकाचे संयुक्त शेअर्स धारण असल्यास त्यांचे मूळ रद्द केलेला धनादेश

धनादेशावर धारकाचे नाव नसल्यास खालील दस्तावेज सादर करावेत मळ रह केलेला धनादेश खाते धारकाचे नाव व पत्ता, समान बँक खाते क्रमांक व प्रकार धनादेशाच्या पृष्ठाव

नमुदप्रमाणे बँक पासबुक/बँक स्टेटमेंटचे प्रथम पृष्ठ छाया प्रत तसेच बँक शाखेचे संपुण स्वसाक्षांकीत पॅनकार्डची छाया प्रत अन्य दस्तावेज जसे पॅन व आधार, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र अर

कंपनीकडे नोंद्र प्रथम धारकाचे पत्ताबाबत (पॅनकार्ड व आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन

तुमच्या डीपीकडे संपर्क करावा आणि तुमच्या डीपीद्वारे दिलेल्या सल्ल्यानुसार तुमच्या डिमॅ खात्यात तुमचे ई–मेल व बँक खाते तपशील नोंद करावे.

बँक खाते तपशील अद्यायावत केले नसल्याने विद्यत स्वरुपात कोणत्याही सदस्यास बँकेकडन लाभांश देता न आल्या ज्पनीकडून विहित वेळेत अशा सदस्यास डिव्हीडंड वॉरंट/ड्राफ्ट/धनादेश वितरीत करेल.

दिस्यांनी नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१, कंपनीद्वारे दिलेले किंवा वितरीत केलेले लाभांश हे भागधारकाच्या हरू योग्य असेल. याकरिता कंपनीने अंतिम लाभांश देण्याच्या वेळी स्त्रोताकडील कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे प्रोप्य टीडीएस आम्हाला निश्चित करता यावे याकरिता, लागु असल्यास, सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी आयकर कायव १९६१ च्या तरतुदीनुसार आवश्यक दस्तावेज सादर करावेत. सविस्तर कर दर, लागू कर दर उपलद्धीकरिता आवश्य रस्तावेज एजीएम सूचनेत तरलूद केले जातील. मंगळवार, २५ जुलै, २०२३ रोजी किंवा त्यापुर्वी उपरोक्त दस्तावेजांच्य वसाक्षांकीत प्रतिसह प्रथम नाव धारकाद्वारे स्वाक्षरी विनंतीपत्र कंपनी/निबंधकांकडे सादर करावे. सविस्तर प्रक्रिय पनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर गुंतवणूकदार संपर्क विभागात उपलब्ध आहे

. १९०व्या एजीएमची सूचना भागधारकांना त्यांच्या ई–मेलवर लवकरच लागू कायद्यानुसार पाठविली जाईल. सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेडकरी

PUBLIC NOTICE

LOSS OF AGREEMENT Notice is hereby given that KALPESH PRABHUDAS PUJARA has ost/misplaced the under noted agreement of his Flat No. 201 on 2nd Floor n the building no. 3 E of the Society nown as Swagat Co-operative Housing Society Ltd.," situated a Damodar Park, L.B.S. Marg, Ghatkopa W), Mumbai – 400 086,

1.Original Deed dated June, 1988 executed between M/s. PARUL ENTERPRISES (BUILDER) as "ONE PART" and MR. ANTO JACOB (PURCHASER) as "OTHER PART".

If any person has claim in, upon gainst the aforesaid lost documents of Flat No. 201 of the abovementioned society by way of sale, mortgage, charge ease, or license or claiming any right o nterest for any reason or purpose of an nature, the same may be submitted in writing along with requisite proof within 14 (Fourteen) days from the date of the publication of this public notice to Advocate Krupa Sanghani, having address at Flat No.13, Jayshilpam, 22, Sanghani Estate, Garden Lane, Chatkopar (West), Mumbai – 400 086, failing which the right of third parties or members of the Public will not be neithers of the Fublic will not be entertained by my client and considere as if there is no claim of any person of an nature against the said property.

Advocate Krupa Sanghani ce: Mumbai Date: 23-06-2023

PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN THAT legal heirs of the Owner Deceased Smt Chandrkanta N Desai alias Kanta Desai intends to Sale Flat no. 201, Bhavani Shopping Centre Co-op HGS Ltd ,CTS NO.621,621(1) to 22), Anand Road, Malad West, Mumbai 400064 ('Said Flat') o Nirmeshkant R Prajapati having address at Flat no 6 A, Yojna Apts , S.V. Road, Malad(West),Mumbai 400064. Any person having or claiming any right, title, claim, benefit, demand of interest or claim of nature whatsoever nature including Sale, Mortgage charge, Lien, Exchange, Inheritance, Lease, Gift or any other manner with respect to the Said Flat or having any objection to the same should inform undersigned at the address mentioned herein below in writing within a period of 14 (fourteen) days from the publication of this notice, failing which it shall be presumed that no adverse. right, title, share, claim or demand of any nature whatsoever exists in or upon or in respect of the said Flat. Secretary, Bhavani Shopping Centre CHS Ltd, Anand Road,

### हरवले व गहाळ झाले

Malad(West), Mumbai 400064

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील आशुतोष जानी यांच्याकडून खालील नमुद केलेले श्रेणी करारनामासह

लमत्ता दस्तावेज हरवले आहेत. श्रीजी राधाकृष्ण आणि श्रीमती मंगम्मल राधाकृष्ण भाणि श्री. शिरीष एस. संघवी व भावना शिरीष संघवी वांच्या दरम्यान झालेला ७ ऑक्टोबर, १९८७ रोजीचा ; ?) श्री. शिरीष एस. संघवी व भावना शिरीष संघवी आ गोभा जनक पानेरी यांच्या दरम्यान द्यालेला २५ फेब्रवारी

 शोभा जनक पानेरी, कैलाशबेन सी, भट्ट व उमेश आर , नानी यांच्या दरम्यान झालेला १८ मार्च, २०१० रोजीचा सदर मालमत्ता ठिकाण: ए-१, मिल्की वे को-ऑप हौ.सो.लि., मालाड (प.), मुंबई-४०००६४. सदर जागा सर्व अधिभार, शुल्क, विवाद, दावा, मालकी हक किंवा तारणापासून मुक्त आहे.

रुक जिल्ला पारनातारू, नुरा जाह. नोंदणी क्र.बीओएम/एचएसजी/५६२५ आहे, मालाड पोलीस ठाणे, मुंबई येथे दिनांक २९ एप्रिल, २०२३ रोजीचे गपता नोंद क्र.३६०८०-२०२३ आहे. जर कोणास सापडल्यास कुपया संपर्क वकील दिव्या नायर (मुंबई उच्च ।।यालय) याँना खाली दिलेल्या क्रमांकावर किंवा पत्त्याव

आशुतोष यु. जानी यांच्या वतीने व करित (मंबर्ड उच्च न्यायालय) पत्ता: गाळा क्र.९. ज्योती इंडस्टीयल इस्टेट. ठाए

पश्चिम-४००६०१ संपर्क क्र.:+९१ ८९७६३७३३९८

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the nares certificate No(s) 170032, 297713, 406973, 491757, 1361207 for 225 shares bearing distinctive No(s) 10144418-10144442, 146610073-146610097, 584192258-584192307, 523947352-623947401, 1396514849<sup>.</sup> . 1396514923 standing in the name(s) of Late RASHMI RAMESH DESHPANDE pintly with RAMESH MADHAV DESHPANDE n the books of M/s Larsen & Toubro Limited, vide folio no. R83560 has/have peen lost/misplaced/destroved and he advertiser has/have applied to the Company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof. Any person(s) who has/have claim(s) on the said hares should lodge such claim(s) with he Company's Registrars and Transfer Agents viz KFin Technologies Limited. Selenium Tower-B. Plot 31-32. Gachibowli Financial District, Hyderabad - 500032 within 15 days from the date of this notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the said shares. Name(s) of the shareholder(s)

RAMESH MADHAV DESHPANDE Place: Mumbai Date: 23.06.2023

## जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्रीमती संशिला देवी शर्मा यांना त्यांचे फ्लॅंट क्र.२०२, एच विंग, २रा मजला, महालक्ष्मी टॉवर न्यु डी.एन. कोहौसो युनियन लि., न्यु डी.एन नगर, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ क्षेत्रफळ ६४० चौ.फु. कार्पेट क्षेत्र तसेच पोडियम पार्किंग आणि न्यु डी.एन. कोहौसो युनियन लि यांचे अनुक्रमांक ४३२१ ते ४२४० धारक भागप्रमाणपत्र क्र.४२४ हे विक्री व हस्तांतर करु इच्छित आहेत.

माझे अशिलांनी **श्रीमती सुशिला देवी शर्मा** यांचे प्रदर फ्लॅट व शेअर्स समोर दावा मागविले आहेत जर कोणा व्यक्तीस, संस्थेस, सोसायटी, कंपनी ाहामंडळ किंवा अन्य सहकारी संस्थेस **श्रीमर्त** <mark>सुशिला देवी शर्मा</mark> यांचे सदर फ्लॅट व शेअर्सक द्मवा किंवा मालकी हक्क असल्यास त्यांनी दस्तवेजांसह दावा किंवा आक्षेप सादर करावेत प्रदर सूचनेच्या तारखेपासून १५ दिवसात योग् स्तावेजी पुरावे व कायदेशीर दावा श्री. एम. ए **काझी,** वकील, ३०८/३, श्रद्धा, बी विंग, सिल्व गखाडी लेन, वर्सोवा, अंधेरी (प.), मुंबई-

जर विहित कालावधीत दावा किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यास पढच्या तारखेला असे दावा. आक्षेप किंवा अधिकार त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल

४०००६१ येथे सादर करावेत

किंजल पी. शा

कंपनी सचि

सही / - एम. ए. कार्झ वकील उच्च न्यायालर दिनांक: २३.0६.२०२३ येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील मे. व्हीएनके सोल्युशन्स त्यांचे मालक श्रीमती कल्पना अरुण माने यां-

औद्योगिक युनिट क्र.३, क्षेत्रफळ १५४३.७५ चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र) आणि जमीन प्लॉट क्र.३, क्षेत्रफळ सुमारे १५४३.७५ चौ.फु., अगरवाल्स इंडस्ट्रीबल इस्टेट क्र.४ म्हणून ज्ञात औद्योगिक इस्टेट, महसूल गाव वाळीव, वससं (युब), तालुका वसई, बिल्डा गावस्य, वसई-विस्ता ग्रह्म महानगपतिकेच्या मर्यदित आणि उप-निवेधक वसई यांच्या न्यायकक्षेत, जमीन सर्व्हें क्र.९४, हिस्सा क्र.११, १४, १५, १६ येथील जागा खरेदी करण्याची इच्छा आहे. भावजाया, जाना पर्यक्ष कर है, हस्सा करने, २६, २५, २५ चना जाना जाना जाना करने करना हुए छ। माइया अशिलांच्या वतीने मी मालसाचेच्या अधिकाराची पडताळणी करीत आहे, असे आढळून आले आहे की, में डायना इंडस्ट्रीज, त्यांचे भागीदार श्री. एस.एस. भक्का व श्री. परमजीत सिंग भक्का यांनी सदर मालमत्ता दिनांत्र ०९.१०.१९८७ रोजीचे अ.क्र.व्हीएसआय-१-२८६२-१९८७ अंतर्गत नोंदणीकृत दिनांक ०९.०९.१९८७ रोजीचे विक्र 0.९.१०.१९८७ राजीचे आक्र.व्हीएसआय-१-२८६२-१९८७ अतरात नांदणीकृत दिनाक ०९.०१.१९८७ राजीचे विश्वके करातामानुसा श्री. गर्झेट्ट कुमार सिताराम आराबाल यंवाध्यक्षद्र खेटी केली होती. तद्नंतर दिनांक ३.१०.३१.५५ रोजीचे निकृती व निवारण करारनामाद्रारे श्री. सुर्सीदर सिंग सुद्धा, मे. डायना इंडस्ट्रीजचे एक भागीदार निवृत्त झाले. तद्नंतर श्री. परमजीत सिंग मुझा यांनी मालक म्हणून डायना इंडस्ट्रीजचे काम पुढे सुरू ठेवले. असे समनुत आले की, मे. डायना इंडस्ट्रीजचे कोध्योगिक कुमार के इ.३. क्षेत्रफ ९५४३.५५ ची, तसेच पुढींच जमिनीचे मातक आहेत. पातनामाच ५१२ उताच्यात राफेश राजेंद्रकुमार अगरवाल व राजशी अगरवाल यांच्या नावे मालमाच आहे. सदर औद्योगिक युनिटला एक कंपांकड आहे आणि ५/१२ उतारा अन्य इतर कोणाच्याही नावे हस्तांतर केलेले नाही आणि संपूर्ण अमीन केवल प्लॉट कं.३. क्षेत्रफ ७५४३.५५ ची.फु. व्यवित्तर सांकड अगरवाल यांचे कायदेशीर वारसदारांच्या मालकीची आहे. म्हणून नॉटणी कार्यालय व तलाठी कार्यालयात चीकशी केल्यावर अशी माहिती मिळाली आहे की. ७/१२ उतारा **मे. डायना इंडस्ट्रीज**च्या नावे केलेले नाही. मी सर्वसामान्य जनतेस सुचित करीत आहे की, माझ्य अशिलांनी औद्योगिक युनिट क्र.३, क्षेत्रफळ १५४३.७५ चौ.फु. तसेच संबंधित जमीन **मे. डायना इंडस्ट्रीज**, मालक श्री. **परमजीत सिंग भल्ला** यांचे मार्फत खरेदी केली आहे आणि युनिटसह सदर जमिनीमध्ये अधिकार, हक्क व हित आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर औद्योगिक युनिट क्र.३, क्षेत्रफळ १५४३.७५ चौ.फु. तसेच संबंधित जमिनीबाबत वारसाहक, वाटा, विक्री, परवाना, भेट, गहाणखत, शुल्क, तावा, भाडेपट्टा, असाइनमेंट, धारणाधिकार, मालकी, हस्तांतरण, प्रवेश, सुलभता, बोजा या मार्गाने सांगितलेल्या जागेबाबत कोणतेही दावे किंवा अधिकार असलेली कोणतीही व्यक्ती अवर्ग, दुसनता, बाज वा भागान तानतरत्वा जानवावत काणतहा दाव किया आयकार अस्तराता काणाहा व्यक्ता यांची ही सूचना प्रकाशित केन्याणसून १४ (ब्वीवर) दिवसच्या आत त्यांच्या तिवया/त्यांच्या दाव्याची माहिती लिखित स्वरुपात कळवावी, अन्य असे गृहीत घरले जाईल की, सदर औद्योगिक युनिट क.३, क्षेत्रफळ १५४३.७५ चौ.फु. तसेच संबंधित जिम्मीवाबत काणतही दावें किंवा समस्या नाहीत आणि सदर औद्योगिक युनिट क.३, क्षेत्रफळ १५४३.७५ चौ.फु. तसेच संवधित जिम्मीवाबत कार्योची प्रक्रिया माझे अशील करतील आणि आशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुणै केला जाईल आणि दावा असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल.

कोमल एन. जैन, वकील (उच्च न्यायालय) कार्यालय क्र.४०२, ४था मजला, वैशाली शॉपिंग सेन्टर नटराज मार्केटच्या बाजुला, एस.व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४

## जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील अर्थात (१) विनोद छगनलाल पांचाल, (२) आनंद विनोदभाई पांचाल, (३) अभिषेक विनोदकुमार पांचाल यांनी श्रीमती ताराबेन विनोद पांचाल ऊर्फ ताराबेन विनोदभाई पांचाल यांचे फ्लॅट क्र.जी-२०१, २रा मजला, गायत्री धाम फेझ २ कोहौसोलि., प्लेझंट पार्क, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व) जि. ठाणे-४०११०७ (यापुढे सदर फ्लॅट) या जागेकरिता यांचे जिवीत कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी असल्याचे दावेदार आहेत.

यापुढे (१) श्रीमती ताराबेन विनोद पांचाल (त्यांच्या हयातीत), (२) आनंद विनोदभाई पांचाल हे सदर फ्लॅटचे मालक होते जे त्यांनी श्रीमती निकीता निळकांत खानोलकर यांच्याकडून दिनांक २०.०३.२०१७ रोजीचे अनुक्रमांक टीएनएन१०-२३९४-२०१७ अंतर्गत ठाणे येथे नोंदणीकृत असलेल्या दिनांक २०.०३.२०९७ रोजीच्या करारनामामार्फत खरेदी केले

परंतु मयत श्रीमती ताराबेन विनोद पांचाल ऊर्फ ताराबेन विनोदभाई पांचाल (मृत्यु प्रमाणपत्रानुसार) यांचे मिरा रोड (पुर्व) येथे १७.०५.२०२१ रोजी निधन झाले, त्यांचे मृत्यु नोंदणी क्र.डी-२०२१: २७-९०१४७-००३०७७ दिनांक २५.०५.२०२१ आहे, त्यांच्या पश्चात त्यांचे पती अर्थात विनोद छगनलाल पांचाल आणि त्यांची दोन मुले अर्थात (१) अभिषेक विनोदकुमार पांचाल, (२) आनंद विनोदभाई पांचाल हे त्यांच्या मृत्युच्या वेळी शासीत वारसा कायद्यानुसार कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत.

म्हणून सर्वसामान्य जनतेस किंवा महाराष्ट्र मुद्रांक कायदा १९५८ अंतर्गत नियुक्त सक्षम प्राधिकारी यांना उपरोक्त सदर फ्लॅटबाबतचे श्रीमती ताराबेन विनोद पांचाल ऊर्फ ताराबेन विनोदभाई पांचाल यांचे जिवीत कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी असल्याचे दावा करणारे (१) विनोद छगनलाल पांचाल, (२) आनंद विनोदभाई पांचाल, (३) अभिषेक विनोदकुमार पांचाल यांच्या वैधतेबाबत बक्षीस, वहिवाट, अधिकार, वारसाहक्क, तारण, हस्तांतर, विक्री, भाडेपट्टा, परवाना, मालकी हक्क, अधिभार, न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक्क किंवा अन्य दिवाणी/गुन्हेगार्र खटला किंवा वसली प्रकियेबाबत कोणताही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत रजिस्टर्ड ए/ डी पोस्टाने किंवा स्विकार योग्य पुराव्यांसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थिगत केले आहे असे समजले जाईल.

**अंड. एकता एम. पारीख** 

.... अर्जदार

जाब

देणार ब्र

3

3

ठिकाण: मिरा रोड (पुर्व), ठाणे दिनांक: २३.0६.२0२३

दुकान क्र.२२, १ला मजला, क्रिस्टल प्लाझा, स्टेशन रोड, मिरा रोड (पूर्व) जिल्हा ठाणे-४०११०७.

### जाहीर नोटीस

उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय भ्याताच्यात स्वाप्त स् याचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को–ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१

मोरणा वारणा सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई, शाखा – कामोठे ाता :- शॉप नं. १९, सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स को-ऑप.हौ.सोसायटी लि

	नं. २१, सेक्टर – १०, कामोठे, नवी मांक १ ते ५६ जबाब	मुंबई – ४१०२०९ देणार/प्रतिवादी	3	.,
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	दावा दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्का
१	उपेंद्रसिंग राजपाल पारचे	०६/०५/२०२३	२२१६	५५,५२०/-
2	सागर ओमबीर पारचे	०६/०५/२०२३	२२१६	५५,५२०/-
3	पवन शाहु जाधव	०६/०५/२०२३	२२१६	५५,५२०/-
Х	किशोर भगवान पवार	०६/०५/२०२३	२२१८	९०,७०३/-
ų	गणेश खंडू मोरे	०६/०५/२०२३	२२१८	९०,७०३/-
ξ	रोहित चंद्रकांत कदम	०६/०५/२०२३	२२१८	९०,७०३/-
b	सागर ओमबीर पारचे	०६/०५/२०२३	२२१९	६२,१७२/-
6	पवन शाहू जाधव	०६/०५/२०२३	२२१९	६२,१७२/-
9	विजय आनंदा मोरे	०६/०५/२०२३	२२२१	८३,९५९/-
१०	समीर गंगाराम बरे	०६/०५/२०२३	२२२१	८३,९५९/-
११	फर्जाना दानिश खान	०६/०५/२०२३	२२२२	६७,८७४/-
१२	विकास शांताराम शिर्के	०६/०५/२०२३	२२२२	६७,८७४/-
१३	सुरेश मारुती जाधव	०६/०५/२०२३	२२२३	७२,६७७/-
१४	चंद्रकांत बाबासो पिसाळ	०६/०५/२०२३	२२२३	७२,६७७/-
१५	सुरेखा पंजाबराव जाधव	०६/०५/२०२३	२२२३	७२,६७७/-
१६	रविंद्र जयराम कदम	०६/०५/२०२३	२२२२	६७,८७४/-
१७	मोहन प्रकाश मस्कर	०६/०५/२०२३	२२२४	८६,४४५/-
१८	सागर रघुनाथ चौगुले	०६/०५/२०२३	२२२४	८६,४४५/-
१९	नितीन नारायण बजागे	०६/०५/२०२३	२२२५	४८,२१०/-
२०	विक्रम श्रीरंग मोहिते	०६/०५/२०२३	२२२५	४८,२१०/-
२१	संजय शिवाजी चिंचुलकर	०६/०५/२०२३	२२२६	७०,९३८/-
22	कारभारी सखाराम पवार	०६/०५/२०२३	२२२६	७०,९३८/-
२३	शिवाजी शांताराम चौगुले	०६/०५/२०२३	२२२६	७०,९३८/-
28	बाजीराव बाबुराव मालुसरे	०६/०५/२०२३	२२२७	१,०१,७७९/
२५	विशाल तुकाराम सुर्वे	०६/०५/२०२३	२२२७	१,०१,७७९/
२६	वैभव दत्तात्रय जाधव	०६/०५/२०२३	२२२७	१,०१,७७९,
२७	श्रीमंत केशव खांडेकर	०६/०५/२०२३	२२२८	६९,१५७/
२८	रामदास भिकाजी जाधव	०६/०५/२०२३	२२२८	६९,१५७/-

3 3 २९ गोविंद देवराम कदम ०६/०५/२०२३ २२२८ ६९,१५७/-६/०५/२०२३ ३१ रविकांत मंगल वाघपंजे ०६/०५/२०२३ 2229 £3.348/-३२ निलेश दत्ताराम कदम २२२९ ०६/०५/२०२३ £3,348/-३३ भारत मधुकर सुरवाडे ०६/०५/२०२३ २२३० ६९,२५५/-६९,२५५/-३४ महेश परशुराम घोडके ०६/०५/२०२३ २२३० ३५ नसीमुन्निसा अब्दुल गनी शेख ०६/०५/२०२३ २२३० ६९,२५५/-३६ हितल प्रसाद सोनावणे २२३१ ६/०५/२०२३ ६९,४४६/-३७ विशाल शंकर गवळी ०६/०५/२०२३ २२३१ ६९,४४६/-३८ रेणुका प्रणव देशमुख ६/०५/२०२३ २२३२ ७२,२२८/-३९ प्रणिता चंद्रकांत खैरे ०६/०५/२०२३ २२३२ ७२,२२८/-४० दिपक शिवराम मुलम ०६/०५/२०२३ 2232 62,226/-०६/०५/२०२३ ६८,२८६/-२२३३ ४२ रेणुका प्रणव देशमुख ०६/०५/२०२३ २२३३ ६८,२८६/-४३ चंद्रकांत बाबासो पिसाळ ०६/०५/२०२३ २२३४ ७७,९३९/-४४ सुरेश मारुती जाधव ०६/०५/२०२३ 2238 66.838/-४५ सुरेखा पंजाबराव जाधव ०६/०५/२०२३ २२३४ ७७,९३९/-४६ प्रिया प्रफुल पवार ०६/०५/२०२३ २२३६ ७९,३४९/-४७ अमोल अशोक कांबळ ६/०५/२०२३ २२३६ ४८ गणेश विठ्ठल झांजे ०६/०५/२०२३ २२३७ ७५.६२२/-४९ बाबुराव धोंडिबा गावडे ०६/०५/२०२३ २२३७ ७५,६२२/-सिमा कोंडिबा झोरे ०६/०५/२०२३ २२३७ ७५,६२२/-५१ सागर रघुनाथ चौगुले ०६/०५/२०२३ 40,699/-५२ सागर रघुनाथ चौगुले ०६/०५/२०२३ २२३९ ८०,१०३/-५३ किरण खंडु मोरे ०६/०५/२०२३ २२४० १,00,484/-५४ स्मिता श्रीकांत लुगडे ०६/०५/२०२३ २२४० १,००,५१५/-५५ संभाजी पांडुरंग पाटील ६/०५/२०२३ २२४१ २,१४,४०५/ ५६ सागर सुरेश घाडगे ०६/०५/२०२३ २२४१ सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स

ठिवण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक** ०७/०७/२०२३ रोजी सकाळी ११:३० वाजना दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर रहावे. या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेव

हजर न राहित्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाण् वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद समजण्यात येईल. म्हणून आज दिनांक १६/०६/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



उप निबंधक. सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई **PUBLIC NOTICE** 

The Public in general hereby informed or behalf of my client NIRMALABEN KANAKI/I. BEFORE MARRIAGE INDERJIT KAUF SETHI. My client say that he is holder o share certificate of Titan Watch Industries. Details as follows: Folio Numbe FWI-0030025. Certificate Number 294 Qty 3420 and Bearing Distinctive number as 7174861 to 7178280). And the sam original share certificate has been lost original share definition and the same is not traceable. My client say that he has lodge online police compliant on dated 22nd June 2023 Chembur Police station bearing complain Id 36837/2023.

Any person/s, having any objection of th said shares, should intimate the undersigne satu shares, should minimate the indensignie in writing with supporting documents respect of her claim, within15 days publication of this Notice, failing which, will be presumed that there is no claim ar the same has been waived and the transaction while he ampleted and left transaction. transaction shall be completed and also can email to registered company address Date :23.06.2023

JAGDISH PRASAD TRIPATI (Advocate High Cour Address : R/o. Abdul Aziz Chaw 24, Room No.4, L.B.S. Marg, Navpada Kurla (W), Mumbai - 400 070

### **PUBLIC NOTICE**

Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/ Property of the society.

Mrs. Meena Sharat Deorah, a join Member of Horizon Co-operative Housing Society Limited, having address at S.K. Ahire Marg, Near Doordarshan, Worli, Mumbai-400018 and holding Flat bearing No. 254 in the B wing on the 25th Floor, in the building o the society, died on 01.08.2016 without making any nomination

The society hereby invites claims of objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period o 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections fo transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the

The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and nterest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided unde the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants objectors, in the office of the society vith the secretary of the society between 9:00 A. M. to 6:00 P.M. from the date o publication of the notice till the date o

For and on behalf of Horizon Co-operative Housing Society Limited. Hon. Secretary

Date: 23.06.2023 Place: Mumbai PUBLIC NOTICE Notice is hereby given to the Public a large that 1) Mrs. Jayshree M. Pawar 2) Mrs. Sulochna N. Saghavi, 3) Mrs. Urmil W. Bhosale, 4) Mr. Anant W. Gaikwad and 5) Mr. Vijay W. Gaikwad, are the legal heirs o deceased Smt. Laxmibai W. Gaikwad and

later on Mr. Vijay W. Gaikwad passed away o

30.12.2022, therefore remaining legal heir

agreed to sell the property as mor particularly described in the schedul nereunder which is held by them. Any person or persons claiming any right, title nterest or claim in respect of the above mentioned property in any manner of otherwise is hereby called upon to notify the claim/s in writing to the undersigned at th address given herein below along wit supporting documentary evidence within 1 days from the publication of this Notice, failing which all or any such claim/s shall be deeme

to have been voluntarily waived o

SCHEDULE All that piece and parcel of structure bearing Room No.3 alo open land, are admeasuring 26.53 sq. Mtrs., situated a Survey No.7 Hissa No.2 part, C.T.S. No. 13 (Part) & 134/4 of Village Kurar, Taluka Borival Mumbai Suburban District, Municipal War No.P-6628. Street No.213/8, at Plot No.33 (part), Pushpa Park, Off Daftary Road Mumbai - 400097

(Yogita Y. Bandal) Date: 23/06/2023 Advocate 10, Dattani Apartmeni Parekh Nagar, S.V. Road Kandivali (W), Mumbai- 400067

**PUBLIC NOTICE** NOTICE is hereby given that I am investigati the TITLE of (1) MR.DINESH GOKALDA GANDHI. (2) MRS.KANTA DINESH GANDH (3) MR.AMISH DINESH GANDHI & (4) MF PRASHANT DINESH GANDHI, being join and equal owners and members (each havir 25% undivided share) of **FLAT NO. A/50**2 on  $5^{ ext{\tiny th}}$  Floor in the building known a 'Mahavir Krupa" of the society Mahavi Krupa CHS Ltd. situate at Mahavir Naga Kandivali(W), Mumbai-400 067; of Village KANDIVALI. Taluka : BORIVALI. Distric MUMBAI SUBURBAN: and holding 5 full paid-up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos.86 to 90 (both inclusive vide Share Certificate No.18 in the sai society. Thereafter the said MRS.KANT DINESH GANDHI died intestate on 17-02-2020 leaving behind her Mr.Dinesh G. Gandhi Husband, Mr.Amish Dinesh Gandhi-Soi Mr. Prashant Dinesh Gandhi-Son & Mrs. Jyo Nainesh Somaiya-MD as her only legal hei and in pursuance of the family settlemen and mutual understanding the aforesai legal heirs of the said deceased executed a Release Deed, dated 21-06-2023 (dulregistered) wherein they released/relinquishe their respective undivided share to the exter of the deceased's share in favour Mr. Prashant Dinesh Gandhi, Therefore MR. DINESH GOKALDAS GANDHI, MR. AMISI DINESH GANDHI, MR. PRASHANT DINESH GANDHI are the joint owners of the said ANY ONE EITHER having or claiming and

kind of share, right, title, interest, claim o possession in respect of the said propert or any part or portion thereof by way of sale exchange, mortgage, charge, gift, partition release, family arrangement, trust, munimen nheritance, possession, easement, tenancy right of way, encumbrance, loan, advance requisition, acquisition, lease, lien, decree order/injunction/attachment of any cour of law/tribunal/revenue/ statutory authorit r otherwise howsoever are hereby request to make the same known in writing to the ndersigned hereof within 14 (fourteen days of the notice, failing which, the claim of such person, if any, will be deemed to have been waived forever and not bindin on the said Owner and thereafter th aforesaid Owner may negotiate with any prospective buyer/s in respect of the sai roperty with rights therein

#### HARSH SHAH, ADVOCATE, HIGH COURT, MUMBAI

36, Manibhuvan, Liberty Garden Road No. 2 Malad(W), Mumbai-400 064 dvharshshah@gmail.com / 9769375708 Place: Mumbai Date: 23.06.2023 Vide Gazette No. M-2357206

Dated : June 08 - 14, 2023 for all purposes & all legal formalities of change of name is done by me. state that Ms. Aarna Saigal & Mrs. Arrnaa Saigal is the name of one and the same person 8 that is myself.

### जाहीर सूचना

माझे अशील श्री. विकास गणेश फाटक यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, फ्लॅट क्र.१०, २रा मजला, क्षेत्रफळ ४४० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, लक्ष्मण स्मृती अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, लक्ष्मण स्मृती कोहौसोलि म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन सर्व्हे क्र.७६ (नवीन) सर्व्हे क्र.११ (जुना), हिस्सा क्र.११/ए, गाव मुळगाव, वसई (प.), तालुका वसई, जिल्हा पालघर येथील जागेबाबत अधिकाराची मी चौकशी करीत आहे. माझे अशिलांनी नमूद केले आहे की, सदर फ्लॅटबाबतचे खालील दस्तावेज मुळ स्वरुपात त्यांच्या ताब्यात नाहीत कारण ते हरवले असून माझ्या अशिलांनी संबंधित पोलीस ठाणे अर्थात मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस ठाणे येथे दिनांक २०.०६.२०२३ रोजी तक्रार नोंद केली आहे. मे. विलास ॲण्ड कंपनी (प्रवर्तक/बिल्डर) आणि श्री. विकास गणेश फाटक (खरेदीदार) यांच्या

नोंद विक्री करारनामा. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त करारनामा हरविलेबाबत विक्री, बक्षीस, वारसाहक, मालकी हक, न्यास ताबा. कायदेशीर हक्क. जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून ७ (सात) दिवसांच्या आत अंड. अनुष्का आर. वनमाळी यांच्याकडे कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग

आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले

दरम्यान झालेला दिनांक २०.११.१९८७ (नोंद

क्र.व्हीएसआय-१-पी१६८९-१९८७) रोजीचा मुळ

ॲड. अनुष्का आर. वनमाळी वकील

ए/०७, २रा मजला, ज्वेन क्विन अपार्टमेंट. हॉटेल रसोईच्या वर, वसई रोड (प.)-

४०१२०२ दिनांक २३ ०६ २०२३ ठिकाण: वसई

PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN THAT my clients 1)

Mr. ARUN RAMLAL JOSHI and Mrs. PUSHPA ARUN JOSHI, Owners, possessors and onafide members in respect of Shop No.C-003. Ground Floor, Raiesh Sunita CHSL situated at Plot No.54, 6 Gujar Lane, Santacru (W), Mumbai-400 054, admeasuring 266 sq. carpet area, i.e. 29.66 sq. meters Built up area, holding Share Certificate No.17, having 5 Share of Rs.50/- each bearing Distinctive Nos.81 to 85, transferred in the name of my clients by the society, hereinafter for brevity

sake and convenience may be called &

referred to as 'THE SAID SHOP PREMSIES'.

That the original Agreement For Sale executed between Rajesh Sunita CHSL and Mr. KISHAN PARUMAL MORWANI and another Agreement for sale executed on 30th June 1987, held between Mr. Kishan Parumal Morwani & 1 Shri. Mukesh Beharilal Vazir, 2) Mrs. Lilavat Beharilal Vazir, 3) Mrs. Rati M. Vazir and 4) Mrs. Sheetal C. Vazir, registered with the Office of Sub-Registrar, Mumbai, were in possession of my clients and both the Original Agreement For Sale lost/misplaced and not traceable inspite of their due diligence search. Any person/s having any claim/s, right, title, estate or interest in respect of the said Shop's misplaced/lost of both the Agreement For Sale by way of inheritance, share, sale, transfer exchange, assignment, mortgage, loan, lien gift, trust, covenant, lease, sub-lease, license, tenancy, sub-tenancy, maintenance, device, encumbrance by operation of law or otherwise, charge, possession whatsoever o otherwise is hereby required to make the same in writing alongwith Certified Copies of Documentary Proof to the undersigned at his office at Bldg. No.B/1, Premises No.1/A Ground Floor, Dutta Krupa CHSL, Off. S.V.Road, Santacruz(W), Mumbai-400 054 ir writing through Registered Post A.D within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice of her/his/their such claim/s, if any failing which the claim/s if any shall be treated as waived and not binding upon my clients. Mumbai on Dated 23/06/2023

> DINESH B. RAI Advocate High Cour & Notary Govt. of India Mb. No.09869068802

जाहीर सूचना

याद्वारे आमचे अशील १. श्रीमती दीपा प्रजापती २ श्री राजमान मोहन प्रजापती जे सदनिका क्रमांक २१९, २ रा मजला, **डी** विग, भारती अपार्टमेंट आणि आता सोसायटी नामे ओम भारती को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड बी पी क्रॉस रोड क्रमांक १, (उत्तर) भाईंदर (पूर्व), तालुका आणि जिल्हा ठाणे ४०१ १०५ ही मालमत्ता श्री रवींद्र कुमार जमनादास दोषी उर्फ रवींद्र जमनादास दोषी याच्याकडून खरेदीने घेण्यास इच्छूक आहेत. त्याच्यावतीने कळविण्यात येते की मेसर्स साई शक्ती कन्स्ट्रक्शन कंपनी यानी सदरील सदनिका १ श्री रमेश कुमार जे दोषी २. श्री. कन्हय्यालाल जे दोषी ३. श्री. प्रकाश चंद्र जे दोषी ४. श्री रवींद्र कुमार जे दोषी याना ऍग्रीमेंट फॉर सेल दिनांकीत १२/०४/१९९३ प्रमाणे विक्री केली होती. श्री कन्हय्यालाल जमनादास दोषी यांचे २६/०४/२०१६ रोजी निधन झाले आणि त्यांच्या पश्चात त्याचे सदरील भाऊ त्याचे कायदेशी वारसदार होते रिलीज डीड दिनाकीत १२/०१/२०१८ अन्वये श्री रमेश कुमार जे दोषी आणि श्री प्रकाशचंद्र जे दोषी यानी त्याचे अविभक्त ६६ ६७% समभाग श्री रवींद्र कुमार जमनादास दोषी यांच्या नावे रिलीज केले आणि ते सदरील सदनिकेचे एकमेव मालक बनले. श्री रवींद्र कुमार जमनादास दोषी हे सदरील सदर्निका आमच्या अशीलांस विक्री करीत आहेत जर कोणत्याही व्यक्तीचा वरील प्रमाप नमूद केलेल्या सदनिकेच्या विक्रीस विक्री अदलाबादल, भार कायदेशीर वारसा, भेट ट्रस्ट, उत्तराधिकार, लीज, तारण, लिन किंवा अन्य कोणत्याही माध्यमातन कोणत्याही स्वरूपाची हरकत अगर आक्षेप असल्यास त्याला/तिला / त्यांना आवाहन करण्यात येते की त्यानी त्यासदर्भातील माहीती मला किंवा निम्नस्वाक्षरीकार याना लेखी स्वरूपात या सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसात आपल्या आक्षेपाच्या पष्ट्यथ आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यासह सादर

दि २३ ०६ २०२३

समजण्यात येईल.

सही/ आर एल मिश्रा

वकील उच्च न्यायालय. कार्यालय क्रमांक २३, १ ला मजला, सनशाईन हाईटस. रेल्वे स्थानकाच्या जवळ.

करावी. अन्यथा विक्री/व्यवहार पूर्ण

करण्यात येईल आणि दावे असल्यास ते

त्यानतर अधित्यजित आहेत असे

नालासोपारा (पूर्व), जिल्हा पालघर-४०१ २०९